

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९
वेतननिश्चितीसंबंधी सूचना....

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेपुर १२१०/प्र.क्र.१२४(भाग-१)/सेवा-९

मंत्रालय मुंबई :- ४०००३२

तारीख: ९ फेब्रुवारी, २०१६

वाचा -

शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक: वेपुर १२०९/प्र.क्र.२७/सेवा-९, दिनांक २२ एप्रिल, २००९
शासन परिपत्रक, वित्त विभाग क्रमांक: वेपुर १२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दिनांक २९ एप्रिल, २००९

प्रस्तावना -

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वरील क्र.१ येथील आदेशान्वये दि.१ जानेवारी, २००६ पासून सुधारित वेतनसंरचना लागू करण्यात आली आहे. सुधारित वेतनसंरचनेत वेतननिश्चिती करण्यासाठी वेतननिश्चितीच्या नियमांच्या अनुषंगाने शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.वेपुर-१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९, दि.२९ एप्रिल, २००९ अन्वये स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

दि.१.१.२००६ रोजी व त्यानंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ च्या नियम ८ जोडपत्र ३ नुसार निश्चित करण्यात येते. या तरतुदीमुळे दि.१ जानेवारी, २००६ रोजी व त्यानंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. एकाच संवर्गात दि.१ जानेवारी, २००६ पूर्वी पदोन्नत झालेले ज्येष्ठ कर्मचारी आणि दि.१ जानेवारी, २००६ रोजी अथवा तदनंतर पदोन्नत झालेले कनिष्ठ कर्मचारी तसेच दि.१ जानेवारी, २००६ पूर्वी नामनिर्देशनाने नियुक्त झालेले ज्येष्ठ कर्मचारी आणि दि.१ जानेवारी, २००६ रोजी अथवा तदनंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेले कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय -

दिनांक १ जानेवारी, २००६ पूर्वीपासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनसंरचनेतील वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम ७ व ११ नुसार निश्चित केले जाते. दि.१ जानेवारी, २००६ रोजी व तदनंतर नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रारंभिक वेतन उक्त नियमांतील नियम ८ अन्वये नियमांसोबतच्या जोडपत्र - ३ नुसार निश्चित केले जाते तर दि.१ जानेवारी, २००६ रोजी व तदनंतर पदोन्नत झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन नियम १३ नुसार निश्चित केले जाते.

वर नमूद नियमांनुसार वेतननिश्चिती करताना पुढील बाबी निदर्शनास आल्या आहेत :-

१.१ दिनांक १ जानेवारी, २००६ पूर्वी / रोजी अथवा तदनंतर पदोन्नत झालेल्या काही संवर्गातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन बँडमधील वेतन दि.१ जानेवारी, २००६ रोजी अथवा त्यानंतर त्याच संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतन बँडमधील प्रारंभिक वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होते.

१.२ तसेच दि.१ जानेवारी, २००६ पूर्वी नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतनबँडमधील वेतन दि.१ जानेवारी, २००६ रोजी अथवा त्यानंतर त्याच संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्त झालेल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनबँडमधील प्रारंभिक वेतनापेक्षा कमी वेतनावर निश्चित होते.

२ वरील उप परिच्छेद क्र.१.१ व १.२ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी निर्माण होणारी वेतनातील तफावत दूर करण्याकरीता कनिष्ठ कर्मचारी ज्या तारखेपासून ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा जास्त वेतन घेतो त्या तारखेपासून ज्येष्ठ कर्मचाऱ्याचे वेतनबँडमधील वेतन कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या वेतनबँडमधील वेतनाइतके वाढविण्यात यावे. मात्र, त्यासाठी पुढील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहिल :-

क) ज्येष्ठ व कनिष्ठ कर्मचारी एकाच संवर्गातील असावेत आणि सेवाप्रवेश नियमांनुसार त्या संवर्गात पदोन्नत आणि नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याची तरतूद असावी.

ख) नामनिर्देशनाने नियुक्त झालेला कनिष्ठ कर्मचारी नामनिर्देशनाने/पदोन्नतीने नियुक्त ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक वेतन घेत असला पाहिजे. ज्या संवर्गात कोणताही कनिष्ठ कर्मचारी ज्येष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा प्रत्यक्षात अधिक वेतन घेत नाही अशा प्रकरणी ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.

ग) ज्या संवर्गात नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याची तरतूद नाही त्या संवर्गातील पदोन्नत कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००९ मधील नियम ८ (परिशिष्ट-३) नुसार वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.

घ) कनिष्ठ कर्मचाऱ्याची वेतननिश्चिती महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम ८ (परिशिष्ट-३) नुसार झालेली असणे आवश्यक राहिल.

च) कनिष्ठ कर्मचाऱ्यास सेवाप्रवेशाच्या वेळेस आगाऊ वेतनवाढी मंजूर केल्या असल्यास ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.

छ) तात्पुरत्या अथवा तदर्थ (Ad-hoc) स्वरूपात पदोन्नत ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना वेतन उंचावून देण्याची मागणी करता येणार नाही.

ज) वरील परिच्छेद क्र.२ मध्ये नमूद प्रकरणी संवर्गात केवळ नामनिर्देशनाने नियुक्तीची तरतूद असली तरी शासन अधिसूचना वित्त विभाग दि.२२.४.२००९ मधील परिच्छेद क्र.७ मधील टिप-७ मध्ये विहित अन्य अटींच्या पूर्ततेच्या अधीन ज्येष्ठ कर्मचाऱ्याचे वेतन उंचावून देण्यात यावे.

झ) मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती सरळसेवा नियुक्त कर्मचाऱ्यांप्रमाणे करावी किंवा कसे याबाबत निर्णय होईपर्यंत मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती पदोन्नत कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्यात यावी.

ण) दिनांक २ जुलै ते दि.१ जानेवारी दरम्यान वेतन उंचावून दिल्यास पुढील वेतनवाढ दि.१ जुलै रोजी देण्यात यावी. परंतु दि.२ जानेवारी ते दि.३० जून दरम्यान वेतन उंचावून दिल्यास पुढील वेतनवाढ पुढील वर्षाच्या दि.१ जुलै रोजी देण्यात यावी.

३. दिनांक १ जानेवारी, २००६ ते ३१ जानेवारी, २०१६ या कालावधीत जे ज्येष्ठ कर्मचारी वेतन वाढवून देण्यास पात्र आहेत, त्यांची संबंधित दिनांकापासून वेतन वाढवून वेतननिश्चिती करण्यात यावी.

मात्र वाढीव वेतनाचे प्रत्यक्ष लाभ दि.१ फेब्रुवारी, २०१६ पासून देण्यात यावेत. त्यापूर्वीच्या काल्पनिक वेतननिश्चितीची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही.

या आदेशांच्या दिनांकापर्यन्त सेवानिवृत्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांच्याबाबतीतदेखील वरीलप्रमाणे कार्यवाही करून केवळ निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे. सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ दि.१ फेब्रुवारी, २०१६ पासून देण्यात यावेत. त्यापूर्वीची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. तसेच सेवानिवृत्तीवेतन सुधारित केले तरी त्या अनुषंगाने सेवानिवृत्तीवेतनविषयक इतर लाभ सुधारित करण्यात येऊ नयेत.

वेतन उंचावून देण्यासंबंधीच्या वरील तरतुदीबरोबरच महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ आणि महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील अन्य प्रसंगी वेतन उंचावून देण्यासंबंधीच्या तरतुदी यापूढेही चालू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२०९११५३३९३८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

भा.ज.गाडेकर

उप सचिव वित्त विभाग

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
४. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
५. मंत्रालयीन सर्व विभाग
६. मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख
७. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
११. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१२. आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
१३. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई

१४. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१५. राज्य महिला आयोग, वरली, मुंबई
१६. सर्व विभागीय आयुक्त
१७. सर्व जिल्हाधिकारी
१८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
१९. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे
२०. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
२१. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
२२. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
२३. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
२४. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
२५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
२६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२८. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब,
२९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
३०. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
३१. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
३२. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर
३३. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा अहमदनगर
३४. कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
३५. कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
३६. कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
३७. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
३८. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
३९. कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
४०. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
४१. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
४२. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
४३. कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
४४. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
४५. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
४६. कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
४७. कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड

४८. कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठ, नाशिक.
४९. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
५०. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/ औरंगाबाद/नाशिक/
अमरावती.
५१. वित्त विभागातील सर्व कार्यासने
५२. निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९).